Date: 16th August, 2021

BSE Limited

Corporate Relation Department Phiroze Jeejeeboi Towers, Dalal Street, Mumbai - 400001. Scrip Code: 524404 National Stock Exchange of India Limited

Listing Department Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051.

Symbol: MARKSANS

Sub: Newspaper Publication

Dear Sir.

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with General Circular No.20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, we enclose herewith copies of newspaper advertisement published on 14th August, 2021 in Business Standard (English) and Tarun Bharat (Marathi) newspapers intimating, *inter alia*, 29th Annual General Meeting to be held on Thursday, 23rd September, 2021 at 9:00 a.m. through VC/OAVM facility.

You are requested to note the above in your records.

Thanking You.

Yours faithfully,

For Marksans Pharma Limited

Harshavardhan Panigrahi Company Secretary

Encl: As above

MARKSANS PHARMA LIMITED

CIN: L24110MH1992PLC066364 Regd. Office: 11th Floor, Grandeur, Veera Desai Extension Road, Oshiwara, Andheri (West), Mumbai - 400053.

Phone: 022 4001 2000; Fax: 022 4001 2011 Website: www.marksanspharma.com; E-mail: companysecretary@marksanspharma.com

29th Annual General Meeting

- Notice is hereby given to the Members of Marksans Pharma Limited that the Twenty Ninth Annual General Meeting ("29th AGM") of the Company will be held on Thursday 23rd September, 2021 at 09:00 AM, through Video Conferencing/ Other Audio Visual Means (VC), in compliance with the procedure prescribed in circular no. 20/2020 dated May 05, 2020 read with circular no. 14/2020 dated April 08, 2020, circular no. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs and circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/ 11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("the e-AGM circulars"), to transact the business as stated in the Notice to be send to the Members individually. The Members can attend the AGM through VC only by following instructions annexed to the Notice of 29th AGM.
- In accordance with the e-AGM circulars, the Notice of the 29th AGM and Annual Report for the financial year 2020-21 will be sent to all the Members whose email addresses are registered with the Company/Depository and will also be available on the Company's website at www.marksanspharma.com under Investor Relations tab, website of stock exchanges i.e. NSE at www.nseindia.com and BSE at www.bseindia.com
- Members who have not yet registered/updated their e-mail address with the Company shall follow the below steps for receiving Notice of the 29th AGM and Annual Report for the financial year 2020-21 electronically:
- Members holding shares in physical mode are requested to provide name, folio number, mobile number, e-mail address, scanned copies of self attested share certificate(s) (both sides), copy of PAN / Aadhaar through e-mail on companysecretary@marksanspharma.com or alternatively do the same through the Registrar and Transfer Agent's website link at: https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx.
- Members holding shares in dematerialised mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants.
- Members will be provided with a facility to attend the AGM through VC and to cast their vote remotely on the businesses as set forth in the Notice of the 29th AGM through CDSL e-Voting system. The manner of remote e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses will be provided in the Notice of the $29^{\rm th}$ AGM.
- Dividend for the financial year ended 31st March, 2021, if declared at the 29th AGM, will be paid to the Members by credit to their respective bank accounts. The Members who have not given their bank particulars or who wish to change their bank particulars, can do so by intimating to their depository participants (in case of shares held in demat mode) and to the Company's Registrar and Transfer Agent (in case of shares held in physical mode) or alternatively do the same through the Registrar and Transfer Agent's website link at: https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx.

For Marksans Pharma Limited

13th August, 2021

Mumbai

Harshavardhan Panigrahi **Company Secretary**



(CIN: L27100GJ1981PLC004718)

Regd. Office: Survey No. 816 (New Survey No.259), Village: Rajoda, Near Bavla, Dist.: Ahmedabad 382 220. Ph. +91 2714-232283/232983/232066. E-mail: cs@bhagwati.com

Extract of Unaudited financial results for the quarter ended 30th June 2021

			[Rs. in lakh	is except EPS	
Sr.		Quarte	Quarter Ended		
No.	Particulars	30.06.2021 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	
1	Total Income from operations	3278.89	1218.02	10442.50	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	51.38	(100.88)	238.43	
3	Net Profit / (Loss) for the period before tax	54.00	(400.00)	000.40	
1	(after exceptional items)	51.38	(100.88)	238.43	
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)	37.07	(96.79)	171.90	
5	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive				
	income (after tax)]	40.18	(97.04)	184.34	
6	Equity share capital (Face value per share Rs. 10/- each)	288.07	288.07	288.07	
7	Earnings per share (before and after extraordinary items)				
	(of Rs. 10/- each) Basic & Diluted	1.29	(3.36)	5.97	
NOTE	ES:				

[1] The above financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on August 13, 2021. The limited review as required unde regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been complete.

.bseindia.com and on the Company's website www.bhagwati.com

by the statutory auditors of the Company.

[2] The financial results for the Quarter ended June 30, 2021 have been prepared in accordance with the Companie

(Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. [3] The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended 30th June, 2021, filed with the Stock Exchanges, under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website

> By Order of the Board of Directors For, Bhagwati Autocast Limited

Date: 13.08.2021

(Dr. P. N. Bhagwati) Chairman & Jt. Managing Director DIN: 00096799

CONART ENGINEERS LIMITED

CIN:L45200MH1973PLC017072 Regd. Office: 17, Ground Floor, Jay Bharat Society, Nr Solanki Palace, 3rd Road,

Old Khar (W) Mumbai - 400052 Web: www.conartengineers.com; (E): celcs@conartengineers.com Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June,2021

(Rs. In Lakhs except EPS) Quarter Ended Year Ended 30-June-21 31-Mar-21 30-June-20 31-Mar-21 **Particulars** Unaudited Audited Unaudited Audited

		Ullaudited	Addited	Ullaudited	Auditeu
		(I)	(II)	(III)	(IV)
1	Total Income from Operations (Net)	500.44	1022.94	195.21	2170.99
2	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	11.45	25.27	26.38	103.52
3	Net Profit/(Loss) for the period after tax				
	(after extra ordinary items)	11.45	25.27	26.38	103.52
4	Total Comprehensive Income for the period after tax				
	(Comprising Profit/(Loss) for the period after tax and				
	other Comprehensive Income after Tax	30.56	12.41	14.95	81.34
5	Equity Share Capital	314.00	314.00	314.00	314.00
6	Reserve excluding Revaluation Reserve as per				
	Balance Sheet of Previous accounting year	1852.91	1822.35	1755.96	1822.35
7	Earning Per Share of Rs. 10/- each				
	Basic and diluted EPS before Extraordinary items	0.36	0.80	0.84	3.30
Not	e: The above is an extract of the detailed format of Qua	rter ended f	inancial resu	ılts filed with	the stock

exchange under regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) regulations 2015. The full format of the Yearly financial results are available on the Stock Exchanges Website www.bseindia.com and Company's website www.conartengineers.com

By order of the Board For Conart Engineers Limited Jitendra S. Sura Chairman & Managing Director

Sidhee

GUJARAT SIDHEE CEMENT LIMITED

(CIN: L26940GJ1973PLC002245)

At Sidheegram, PO Prashnavada BO, Via Sutrapada SO - 362275, Off Veraval Kodinar Highway, Dist. Gir Somnath (Gujarat) Phone: 02876-268200, Fax: 02876-286540, E-mail: cfo@mehtagroup.com • Website: www.mehtagroup.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021							
		Quarter ended	·	Year ended			
	June 30, 2021	March 31, 2021	June 30, 2020	March 31, 2021			
Particulars	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)			
	₹ in Lakhs	₹ in Lakhs	₹ in Lakhs	₹ in Lakhs			
Total Income from Operations	15,703.46	19,712.35	9,164.39	57,445.10			
Net Profit / (Loss) for the period before tax	1,772.69	3,269.81	729.31	4,866.77			
Net Profit / (Loss) for the period after tax	1,186.31	2,080.21	498.84	3,055.27			
Total Comprehensive Income after Tax	5,038.76	1,876.99	2,313.30	7,846.44			
Equity Share Capital	8,895.72	8,825.49	8,812.54	8,825.49			
Other equity	-	-	-	36,673.53			
Basic Earnings per Share of ₹ 10 each (not annualised) - in ₹	1.34	2.36	0.57	3.47			
Diluted Earnings per Share of ₹ 10 each (not annualised) - in ₹	1.33	2.33	0.56	3.43			

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and www.nseindia.com and Company's website gujaratsidheecementlimited.com

By the Order of the Board. For Gujarat Sidhee Cement Limited

Place: Mumba Date: August 12, 2021

(M. S. Gilotra) **Managing Director**



LADDERUP FINANCE LIMITED

Regd. Off.: A-102, 1st Floor, Hallmark Business Plaza, Sant Dyaneshwar Marg, Near Gurunanak Hospital, Bandra (East), Mumbai - 400 051. India , ☐ Tel.: +91 22 4246 6363 ☐ Fax: +91 22 4246 6364 ☐ CIN: L67120MH1993PLC074278 ☐ E-mail: info@ladderup.com ☐ Website: www.ladderup.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL **RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021**

(Rs in Lakh except EPS)

		G	uarter Ende	d	Year Ended
Sr.	Particulars	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
No.		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1.	Total income from operations (Net)	247.29	248.58	304.28	1,650.29
2.	Net Profit / (Loss) for the period from ordinary activities (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	137.74	122.63	(125.30)	248.94
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	137.74	122.63	(125.30)	248.94
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	112.93	107.95	(133.70)	161.83
5.	Total Comprehensive Income for the period {Comprising Profit/ (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)}	669.37	184.09	(42.20)	377.94
6.	Equity Share Capital (Face Value Rs 10/- per share)	1,285.26	1,285.26	1,285.26	1,285.26
7.	Earnings Per Share (Face value Rs.10/-)* (a) Basic (b) Diluted	0.66 0.66	0.67 0.67	(0.92) (0.92)	0.47 0.47
* Ea	arnings per shares for the interim period is not annualis	ed		·	

Standalone Information :

		Quarter Ended					
Sr.		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021		
No.		Unaudited	Audited	Unaudited	Audited		
1	Income from operations	43.42	41.72	41.89	164.52		
2	Net Profit before tax	7.18	17.40	3.14	5.64		
3	Net Profit after tax	1.46	15.06	(0.69)	(7.08)		
4	Earning Per Share (Rs.) (Basic / Diluted)	0.01	0.12	(0.01)	(0.06)		

The above is an extract of the detailed format of Quarter ended 30th June, 2021 Financial Results fled with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the Company's website at www.ladderup.com and on the website of BSE: www.bseindia.com.

The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item (s) due to changes (s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

For and on behalf of the Board Sunil Goyal DIN: 00503570 **Managing Director**



CIN: L19101MH1991PLC063245 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations 2015, we hereby inform you that the meeting

of the Board of Directors of the Compan will be held on Friday the 20th August, 2021 through VC/OAVM to consider and approve the following: esults (Standal

and Consolidated) of the company for the

quarter/year ended 31st March, 2021, and) To recommend a dividend, if any for the financial year ended. 31st March, 2021 Further, pursuant to SEBI (Prohibition o Insider Trading) (Amendment) Regulations 2018, the trading window for dealing in shares of the company which was closed for all the designated employees. Departmental heads/Directors of the company and their immediate relatives from April 01, 2021, shall continue to remai

the results for the first quarter ended 30th. June 2021 financial results The said notice can be accessed on the Company's website at www.suditi.in and may also be accessed on the Stock Exchange

closed for the announcement of first quarte ended 30th.June 2021 financial results and will be open for them after the expiry of 48 (forty eight) hours from the declara

For SUDITUNDUSTRIES LTD. : Mumbai : 13.08.2021 Company Secretary

PUBLIC NOTICE

Shri Sheshmal Dhulchand Jain, a member of Jai Hanuman S.R.A. COoperative lousing Society Limited, having address at Jagruti Nagar, New Maneklal Compound, S.N. Mehta Road, Ghatkopar (W) Mumbai - 400086 and holding Shop No. 10 in Building No. A of the society, died on 30.10.2020 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir/heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the shares and interest of the deceased in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with certified true copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interes of the deceased in the capital property of society in such manner as is provided ir the bye-laws of the society. The claims or objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the eceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society between 06.00 pm to 09.00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of JAI HANUMAN

S.R.A. CO-OP. HSG. SOC. LTD. Hon Secretary

Dated: 14/08/202



Place: Vadodara

Date: 13th August, 2021

REGIONAL OFFICE, 759/51, F. C. Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra Indian Overseas Bank

Phone No. 020-25679234, 020-25670931, 020-25670951 Email - 2256ro@iobnet.co.in, 2256ardlaw@iobnet.co.in

Date:12th August, 2021



Public Notice For Mega E-Auction For Sale of Immovable Properties

Sale of Immovable Properties Mortgaged to the Bank Under The Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. (No.54 Of 2002) Whereas, the Authorized Officer of Indian Overseas Bank has taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Section 13(2) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 in the following loan account with right to sell the same on 'AS IS WHERE IS BASIS', 'AS IS WHAT IS BASIS' and 'WHATEVER THERE IS', for realization of Bank's dues plus interest & costs as detailed hereunder and whereas consequent upon failure to repay the dues, the undersigned in exercise of power conferred under Section 13(4) of the said Act proposes to realize the Bank's dues by sale of the said property/ies. The sale will be done by the undersigned through eauction platform provided at the Web Portal https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi, https://www.iob.in

SI.	Name of the branch and NPA Date Owner of Description of the Property		Date of	_ Date of	Reserve Price	Name of the Nodal		
No.	Name of account / Promotors /	NPA Date	the Property		Demand Notice and Amount	Possession symbolic /	EMD	Officer & Contact No. for Inspection
	Directors / Guarantors				U/s 13(2)	physical	Bid Increase	of property
1.	Branch - Nasik Road Borrower - M/s Rubal Mom & Kids Zone Prop. Mrs. Deepali Vishwaret Patil (Borrower & Mortgagor) Mrs. Geeta Bai Vishwanath Patil (Guarantor & Mortgagor)	30/09/2020	Mrs. Deepali Vishwaret Patil	Flat A - 101, 1st Floor, Hari Sneh Group Housing Project, Phase II, Building A, Plot No.05, 06 & 08, Sr. No. 3/2C/2/B, Near Hotel Atavan, Sawata Mali Road, MoujeWadala, Nashik. Area - Carpet area 70.06 Sq.Mt. Bounded as : East by: Marginal space of the building, West by: Lobby, staircase, North by: Open to sky, South by: Lobby and Flat No. A-102	12/04/2021 7,64,069.97 Plus further interest	00/07/0004	27,95,000/-	Mr. Anand Vijay
2.	Branch - Nasik Road	30/09/2020	and Mrs. Geeta Bai	Security is originally mortgaged in business loan sanction to M/s Rubal Mom & Kids Zone, Prop. Deepali	12.04.2021	23/07/2021 Symbolic	2,79,500/-	kumar Gujaráthi
	Borrower - Vishwaret Vishwanath Patil (Guarantor & Mortgagor) Prop. Mrs. Deepali Vishwaret Patil, Mrs. Geeta Bai Vishwanath Patil		Vishwanath Patil.	Vishwaret Patil and residual value of security has been mortgaged to Loan "Vishwaret Vishvanath Patil" (RHNIL) through supplemental mortgage.	6,35,047.58/- Plus further interest		10,000/-	Mob - 9673508012
3.	Branch - Nasik Road	30/09/2020	Sarla Vilas Chavan	Row House No. 02, Radhe-Krushna Row - Houses, Plot No.13, Survey No. 308/A/2/13 (City Survey	12/04/2021	23/07/2021 Symbolic	28,53,000/-	Mr. Anand Vijay kumar Gujarathi
	Borrower - Sarla Vilas Chavan			17,51,693.37/-	Symbolic	2,85,300/-	Mob - 9673508012	
				Plus further interest		10,000/-		
4.	Branch - ARM Borrower - M/s. D. G. Sons Retail		Mrs. Durga Ghanashyam	All that piece and parcel of Residential Apartment No. 6, situated on the Second Floor, Admeasuring about		28/07/2021 Symbolic	25,00,000/-	Mr. Nikhil Gaikwad
	Private Limited		Maniyar	780 sq. fts. i.e. 72.49 sq.mtrs. and Balcony Admeasuring 28.5 sq. fts. i.e. 2.65 sq. mtrs. Total 75.14 Sq. mtrs. Carpet Area i.e. 90.16 sq. mtrs. Built up area together with the specified parking area slot No. 2		Symbolic	2,50,000/-	Mob - 9096887152
	Guarantors & Mortgagors Mr. Shailesh Ghanashyam Maniyar, Mr. Mahesh Ghanashyam Maniyar, Mrs. Durga Ghanashyam Maniyar Guarantors Mr. Ghanashyam Chandulal Maniyar, Mrs. Sapana Shailesh Maniyar, Mrs. Hemlata Mahesh Maniyar	29/11/2012		admeasuring 2.78 sq. mtrs Carpet Area i.e. 3.33 sq. mtrs. Built up area along with 7.69% undivided share in the common space in the building 'Spectrum Residency', constructed on the Plot bearing S. No. 21/3A+2B+21/3B/1, Plot No. 2, situated at village Kamathwade, Taluka and District Nashik and within the Registration District and Sub District Nashik, within the limits of Nashik Municipal Corporation and within the jurisdiction of Sub-Registrar Nashik Roundaries of the Flat: Fast: Flat No. 5, West: Flat No. 7	24/12/2020 20,69,21,036.33/- Plus further	28/07/2021	30,00,000/-	Mr. Nikhil Gaikwad
			Mr. Mahesh Ghanashyam	All that piece and parcel of Residential Apartment No. 7, situated on the Second Floor, Admeasuring about	interest	Symbolic	3,00,000/-	Mob - 9096887152
			Maniyar	920 sq. fts. i.e. 85.50 sq.mtrs. inclusive of balcony admeasuring 104 sq. fts. i.e. 9.69 sq. mtrs. together with the specified Parking Area Admeasuring 2.78 sq. mtrs. along with 7.69% undivided share in the common			50,000/-	·
				space in the building 'Spectrum Residency', constructed on the plot bearing S. No. 21/3A+2B+21/3B/1, Plot No. 2, situated at village Kamathwade, Taluka and District Nashik and within the Registration District and Sub District Nashik, within the limits of Nashik Municipal Corporation and within the jurisdiction of Sub-Registrar Nashik. Boundaries of the Flat: East: Common Passage & Flat No. 6, West: Marginal Space, South: Marginal Space, North: Flat No. 8				

Note - Future interest at the contractual rate on the above mentioned amount and incidental expenses, cost, charges, etc. to be added.

This may also be treated as a Notice under Rule 8(6)/Rule 9(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the Borrower/s and Guarantor/s of the said loan about holding of e-auction on the above mentioned date.

M/s MSTC Limited having Registered Office at 225-C, A.J.C. Bose Road, Kolkata - 700020 (contact Phone & Toll free Numbers 033 - 22901004, operation time of Help desk: 8:00 am to 8:00 pm). The intending Bidders / Purchasers are required to participate in the e-auction process at e-auction Service Provider's website https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi

Collection Account Number	Account Name and Branch	Commencement of e-Auction	Submission of online application for bid with EMD Last date for submission of application for BID With		Inspection of the Property	
198902000015349 IESC Code - IOBA0001989	IOB e-auction Collection Account Branch - Karve Road Branch Pune	Date - 15/09/2021 Time - 11 00 AM to 3 00 PM	From 14/08/2021 Onwards	14/09/2021 Before 4.00 PM	14/08/2021 to 14/09/2021 From 11 00 AM, to 3 00 PM	

For detailed terms and conditions please visit - https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi , https://www.iob.in

Authorised Officer, **Indian Overseas Bank**









Date: 14/08/2021

Place: Pune

















रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिन समारंभात ध्वजारोहण मृंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षास रविवार, दि. १५ ऑगस्टपासून प्रारंभ होत भागवत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. डॉ. आहे. यानिमित्ताने दादर (पू.) येथील 'इंडियन मोहनजी भागवत ध्वजारोहणानंतर उपस्थितांना एज्युकेशन सोसायटी संचालित 'राजा शिवाजी विद्यालया'च्यावतीने आयोजित स्वातंत्र्यदिन

स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी संबोधित करणार आहेत. रविवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ८.४०वा. दादर पूर्व येथील समारंभात प्रमुख अतिथी या नात्याने राष्ट्रीय 'इंडियन एज्युकेशन सोसायटी'चे 'राजा शिवाजी

विद्यालय' प्रांगण, हिंदू कॉलनी येथे हा कार्यक्रम पार पडणार असून, डॉ. मोहनजी भागवत यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण https://www.youtube. com/user/vsamvad या युट्यूब चॅनेलवर होईल. अधिक माहितीसाठी संपर्क : संदीप कृष्णराव पाटील ९७४३२३२६१३

ऐतिहासिक वारसा असलेल्या गांधी मेदानाला वाचवा

आले आहेत. राज्यातदेखील बहुतांश भागात मार्च, यावेळी शासनाकडून देण्यात आले आहे.

१५ टक्के फीकपातीचा शासन निर्णय जाहीर

करण्यात आला आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक संस्थांच्या खर्चातदेखील काही प्रमाणात बचत झाली आहे.

वर्षासाठी एक वेळेची बाब म्हणून सर्व मंडळांच्या व या पार्श्वभूमीवर व सर्वोच्च न्यायालयाने पारीत केलेले आदेश

सर्व माध्यमांच्या शाळांना त्याप्रमाणे निर्देश देण्यात विचारात घेऊन निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी): सन २०२१–२२ २०२०पासून बऱ्याच कालावधीसाठी शाळा बंद असून या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना 'ऑनलाईन' शिक्षण देण्यात येत आहे, एकूण फीमध्ये १५ टक्के कपात करण्यात यावी, यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनीही काही शैक्षणिक

मुंबई, दि. १३ः ऐतिहासिक वारसा असलेल्या गांधी मैदानाला वाचविण्यासाठी कुर्ल्यातील स्थानिक नागरिकांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. या मैदानाचे हस्तांतर महानगरपालिकेकडे का केले जात नाही, असा सवालदेखील विचारण्यात येत आहे.

असा शासन निर्णय नुकताच राज्य शासनाकडून जारी

कूर्ला येथील गांधी मैदानाला ऐतिहासिक वारसा आहे. याच मैदानात स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सभा झाल्याचा इतिहास आहे. तसेच संयुक्त चळवळीमध्ये या मैदानात सभाही झाल्या होत्या. त्यामुळे मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. मात्र, ऐतिहासिक वारसा असलेल्या या मैदानाला अतिक्रमणाचा विळखा बसल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस या भागात वाढत जाणारे येथील अतिक्रमण आणि मैदान परिसरात चालणाऱ्या अनैतिक धंद्यांपासून या मैदानाला वाचवा, असा आक्रोश स्थानिक जनता करत आहे. या मैदानावर समाजकंटकांनी अतिक्रमण केले. त्याविरोधात येथील समाजमंडळांनी कायदेशीर लढा दिला. त्यामुळे या अवैधरीत्या वसल्या गेलेल्या झोपड्या हटवल्या गेल्या. मात्र, मैदानात एक पडकी वास्तू आहे. तिथे समाजकंटकांद्वारे अवैध आणि अनैतिक धंदेही सर्रासपणे सुरू असतात. हे धंदे बंद करून या मैदानाचा पुनर्विकास होणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यासाठी मैदानाचा ताबा महानगरपालिकेकडे देण्यासाठी स्थानिकांनी गेली दोन वर्षे सातत्याने संबंधितांकडे पाठपुरावा केला. 'गौरी-शंकर क्रीडा मंडळ' आणि ज्येष्ठ तसेच युवा मंडळ या जनआंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. मात्र, कोरोनाकाळात या मैदानात मात्र पुन्हा अवैधरीत्या झोपड्या बांधल्या गेल्या. या मैदान परिसरातच वाहनतळ बांधावे, यासाठी स्थानिक नगरसेवक उत्सुक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, या ऐतिहासिक वारसा असलेल्या मैदानाला आम्ही वाचवणारच, असा निर्धार स्थानिकांनी केला आहे.



सुविधांचा वापर केलेला नाही व यामुळे शैक्षणिक

गांधी मैदानावरील अतिक्रमण हटविणे, हे मैदान पालिकेला हस्तांतरित करणे, या ठिकाणी सुरक्षा

भिंत उभारणे, शक्ती मिलच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मैदानातील मोडकळीस आलेला स्टेज निष्कासित करणे, मैदानात 'क्यूआर' कोड स्कॅनिंग मशीन व 'सीसीटीव्ही' बसविणे, अशों मागणी पुन्हा गौरी-शंकर क्रीडा मंडळ आणि सर्वच सहभागी मंडळांनी केली आहे.

ऐतिहासिक मैदानाला वाचवायलाच हवे!

परिसरातील सामाजिक मंडळ. स्थानिक जनता आणि प्रामुख्याने ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली हेसुद्धा गांधी मैदानाच्या हक्कासाठी आंदोलनात सक्रिय नेतृत्व आणि सहभागी आहेत. शनिवार, दि. १४ ऑगस्ट रोजी आम्ही गांधी मैदानाच्या हक्कासाठी ठिय्या आंदोलन करणार आहोत. गांधी मैदान महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाले नाही, तर या मैदानातील अतिक्रमणावर आम्ही जनताच कायदेशिररीत्या कारवाई करू. ऐतिहासिक मैदानाला वाचवायलाच हवे.

- उमेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता, कुर्ला

म. फुले रुग्णालयाची जागा कुणाच्या घशात घालणार?

विक्रोळीतील संतप्त नागरिकांचा सवाल

रुग्णालयाची जागा कुणाच्या घशात घालणार, असा सवाल विक्रोळी येथील संतप्त नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

इमारत धोकादायक आहे, असे सांगून हे रुग्णालय काही वर्षांपूर्वी बंद केले गेले. तसेच हे रुग्णालय बंद करून त्यातील काही यंत्रणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात

हलवल्या आहेत. सुसज्ज असे महात्मा फुले रुग्णालय बंद केल्यामुळे प्रशासनाने नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विक्रोळीकरांकडून योगिता साळवी करण्यात येत आहे. विक्रोळी कन्नमवारनगर येथे क्रांतिवीर महात्मा

क्रांतिवीर महात्मा फुले रुग्णालयाचे उद्घाटन हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. आज त्यांनी उद्घाटन केलेले रुग्णालय असे बंद पडले आहे. त्याबाबत विक्रोळीकरांच्या मनात प्रश्न उठत आहेत. महानगरपालिकेने या रुग्णालयाबाबत तत्काळ निर्णय घ्यावेत आणि विक्रोळीकरांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा

- विश्वजित ढोलम, विभागप्रमुख, विक्रोळी, मनसे

मंबई, दि. १३ : विक्रोळी येथील क्रांतिवीर महात्मा फुले

विक्रोळीत महानगरपालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयाची

फुले रुग्णालय उभारण्यात आले होते. विक्रोळी पूर्व-पश्चिमचे नागरिक या रुग्णालयातुन आरोग्यसेवा घ्यायचे. पण, २०१८च्या दरम्यान, या इस्पितळाचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' झाले. त्यामध्ये निष्कर्षात ही इमारत धोकादायक अवस्थेत आहे, असे दिसले. त्यामुळे हे इस्पितळ बंद करण्यात आले. मात्र, २०२१ साल उजाडल्यानंतरही महात्मा फुले रुग्णालयाच्या वास्तूसंदर्भात काहीच निर्णय महानगरपालिकेकडून होताना दिसत नाहीत, असा आरोप येथील स्थानिकांकडून करण्यात येत आहे. रुग्णालयाऐवजी येथे द्सरेच काही बांधकाम तर होणार नाही ना? कारण सध्या कन्नमवारनगरमध्ये पुनर्विकास आणि नवीन बांधकामांचे पेव फुटले आहे. या वास्तूची काही जागा 'म्हाडा'ची आहे आणि महानगरपालिकेला 'म्हाडां'ला त्या जागेसाठी काही शुल्क द्यायचे आहे. ते शुल्क न दिल्यामुळे या रुग्णालयाची काही जागा 'म्हाडा'कडे आहे. त्यामुळे महानगरपालिका या रुग्णालयाची बांधणी करण्यास असमर्थ आहे, असाही आरोप स्थानिकांकडून करण्यात

विक्रोळीकरांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा

PUBLIC NOTICE

A public notice is hereby given, that my client MS. SHRADDHA MANOJ PATEL, is absolute Owner of Flat No. C-211, Second Floor, "Wing C", admeasuring 360 Square Feet, Society

| Owner of Flat No. C-211, Second Floor, "Wing C", admeasuring 360 Square Feet, Society known as "OM SATYAM CO. OP. HSG. SOC. LTD., bearing Registration No.TNA (IVSI) /HSG | (TC) / 7504 / 1995 - 1996, lying being and situate at Village Virar, Agashi Road, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar, Pin No.401 303, constructed on N.A. Land bearing Plot Nos. 3,4,5,6,7 and Survey No. 402-A, Hissa No. 1 (Part), lying being and situate at Village Virar, Agashi Road, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar, Pin No.401 303, admeasuring land area, in the aggregating 3663 Square Meters (within the Area of Sub Registrar at Vasai No.II- Virar (Herein after for brevity's sake collectively referred to as "The said Flat"). And as such member the Owner is entitled to Five (05) shares having Certificate No.43, distinctive Numbers starting from Sr. No. 211 to 215 of the said Sciety and of the face value of RS. 501-each, thereinafter for

EDIOJO2003. The said LATE MR. MANOJ RAGHUBHAI PATEL, died with other two legal heir / family members 1] LATE JYOTIBEN MANOJ PATEL (Wife of deceased), 2] LATE HETALBEN MANOJ

After death of LATE MR. MANOJ RAGHUBHAI PATEL, The said MS. SHRADDHA MANOJ

MANOJ PATEL and accordingly the said society has started the process to transfer the said flat

CIN: L99999MH1968PLC013919 **Particulars** 0.00 0.00 0.06 (4.87) (4.46) (9.17 (4.46 (4.87 158.33 Earnings Per Share (before extraordinary it Note: The above is an extract of the detailed of Quarterly / Annua Financial Results filed with the Stock Exchange under Regulation : SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation The full format of the Quarterly/ Annual Financial Results are availal Stock Exchange Website: www.bseindia.com

ASIAN FOOD PRODUCTS LIMITED
Regd. Office: 37/39,Kantol Niwas, Modi Street, Fort, Mumbai- 400 001.

CAPACIT'E INFRAPROJECTS LIMITED

CIN: L45400MH2012PLC234318 Reg Office: 605-607, Shrikant Chambers, Phase-I, 6th Floor, Adi. to R. K. Studios Sion-Trombay Road, Mumbai - 400071. Telephone: +91 (22) 7173 3733; Email: compliance@capacite.in; Website: www.capacite.in

PUBLIC NOTICE REGARDING 9TH ANNUAL GENERAL MEETING -REGISTER EMAIL ADDRESS In furtherance of the Go-Green initiative of the Government and in the interest of the

Members the Company requests the members to register their email address particulars to enable the members to receive the Notice of the 9th Annual General Meeting, the Annua Report and other communications instantly in electronic form.

This is informed that, in view of the outbreak of Covid-19 pandemic, the 9th Annual Genera Meeting ("AGM") of Capacit'e Infraprojects limited will be held on Tuesday, 7" September, 2021 at 11:30 A.M. (IST) convened through Video conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility as per the provisions of the Companies Act, 2013 and rules framed there under and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 read with General Circulars dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020 and 13th January 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circulars dated 12th May 2020 and 15th January 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), have directed Companies to send Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2020-2021 (Collectively referred to as "Annual Report") only by email to the members and other persons entitled whose email addresses are registered with the company / RTA / Depository Participants (DP). Therefore please note that the members who have not provided their email addresses will not be able to get the Annual Report for the Financial Year 2020-2021 However the Annual Report will be made available on the Website of the Compan www.capacite.in, stock exchange websites and KFin at www.kfintech.com

Members shall also note that the Company shall shortly make another Publication i connection with the Notice of its 9th AGM, intimating date, time and venue/mode, within the me permitted under the Companies Act, 2013 read with the aforesaid MCA Circular. Detailed procedure for the remote e-voting etc. on the business to be transacted at the AGM will be provided in the Notice thereof.

Members are hereby advised in their own interest to provide their email address fo registration to the Company/RTA/DPs. The process of registering the same is provided below: Physical Holding Send a request to the Company's Registrar and Share Transfe

Agent KFin Technologies Private Limited (formerly known as Karvy Fintech Private Limited) at einward.ris@kfintech.com providing the

(a) First/ Sole Shareholder's name (b) Registered Client ID / Folio Number (c) Address with PIN Code (d) Email Address

(e) Permanent Account Number (PAN) (f) Contact Number Please provide self-attested copies of PAN card and address proof

(Aadhar card/voter ID card/passport/utility bill) Demat Holding Please contact your DP and register your Email address in your

demat account, as per the process advised by your DP

For CAPACIT'E INFRAPROJECTS LIMITED

Place: Mumbai Dated: 13th August, 2021

Varsha Malkan Company Secretary & Compliance Officer

मार्कसन्स फार्मा लिमिटेड

CIN: L24110MH1992PLC066364 नोंदणीकृत कार्यालय: ११वा मजला, ग्रॅण्डीयर, वीरा देसाई विस्तारित मार्ग ओशिवरा, अंधेरी, (पश्चिम), मुंबई-४०० ०५३. दूरध्वनी: ०२२ ४००१ २०००; फॅक्स क्र.: ०२२ ४००१ २०११ वेबसाईट: www.marksanspharma.com; ईमेल: companysecretary@marksanspharma.com

२९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

या सचनेदारे सदस्यांना कळविण्यात येते कि मार्क्सन्स फार्मा लिमिटे.डच्या कंपनीची एकोणिस वी वार्षिक सर्वसाधारण सभा (२९वी एजीएम), कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने जारी केलेले ८ एप्रिल, २०२० रोजीच्या परिपत्रक क्रं. १४/२०२०; १३ एप्रिल, २०२० रोजीच्या परिपत्रक क्रं. १७/२०२०, ५ मे, २०२० रोजीच्या परिपत्रक क्रं. २०/२०२० आणि १३ जानेवारी, २०२१ रोजीच्या परिपत्रक क्रं. ०२/२०२१ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंग बोर्ड ऑफ इंडियानी १२ मे, २०२० रोजीच्या जारी केलेले परिपत्रक क्रं. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 आणि १५ जानेवारी, २०२१ रोजीच्या जारी केलेले परिपत्रक क्रं. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 (ई-एजीएम परिपत्रक) यानुसार, गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९:०० वाजता, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (ंव्हीसी') किंवा इतर ऑडिओ **व्हिज्युअल माध्यमातून ('ओएव्हीएम')** आयोजित केली जाईल. सदर एजीएम सूचना, त्यात लिहलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी सर्व सभासदांना स्वतंत्रपणे पाठवले. २९वी एजीएमच्या सूचनेस जोडलेल्या सूचनांचे पालन करूनच सदस्य व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये येऊ शकतात.

ई-एजीएम परिपत्रकांच्या अनुषंगाने, २९वी एजीएमची सूचना आणि २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांचा वार्षिक अहवाल सदस्यांना ई-मेलद्वारे पाठविला जाईल आणि कंपनीची वेबसाइट <u>www.marksanspharma.com</u> वर आणि इन्व्हेस्टर रिलेशन टॅब अंतर्गत एनएसईची वेबसाइट <u>www.nseindia.com</u> आणि बीएसईची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर देखील उपलब्ध असतील.

ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचा ई-मेल पत्ता कंपनीकडे नोंदणीकृत/अद्ययावत केलेला नाही त्यांनी २९वी एजीएम आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी खालील चरणांचे पालन केले पाहिजे:

क. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना नाव, फोलिओ नंबर, मोबाईल नंबर, ई-मेल पत्ता, सेल्फ अटेस्टेड शेअर सर्टिफिकेटच्या स्कॅन केलेल्या प्रती (दोन्ही बाजू) पॅन/आधारची कॉपी ई-मेलद्वारे companysecretary@marksanspharma.com वर पाठवा किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या वेबसाइट लिंक: https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx

ख. डिमटेरियलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या ईमेल डिपॉझिटरीसह त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींद्वारे त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची विनंती केली जाते.

सीडीएसएल ई-मतदान प्रणालीद्वारे २९वी एजीएमच्या सूचनेत नमूद केल्यानुसार सदस्यांन व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये जाण्यासाठी आणि व्यवसायावर दूरस्थपणे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली जाईल. डिमटेरियलाइज्ड मोड, भौतिक मोडमध्ये आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणी केलेले नाहीत त्यांच्यासाठी रिमोट ई-मतदान करण्याची पद्धत २९वी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल.

३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा लाभांश २९वी एजीएममध्ये घोषित केल्यास सदस्यांना त्यांच्या संबंधित बँक खात्यात जमा करुन देण्यात येईल ज्या सदस्यांनी बँकेचे तपशील दिले नाहीत किंवा ज्यांना बँक तपशील बदलण्याची इच्छा असेल, त्यांच्या डिपॉझिटरी सहभागी (डिमॅट मोडमध्ये असलेल्या समभागांच्या बाबतीत) आणि कंपनीच्या कुलसचिव आणि हस्तांतरण एजंटला (प्रत्यक्ष मोडमध्ये असलेल्या समभागांच्या बाबतीत) माहिती देऊन असे करू शकतात किंवा वैकल्पिकरित्या हे येथे निबंधक आणि हस्तांतरण एजंटच्या वेबसाइट <u>https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx</u> বर কरा. **मार्क्सन्स फार्मा लिमिटेड**साठी

सही / -

हर्षवर्धन पाणीग्रही १३ ऑगस्ट, २०२१

मुंबईतील सहकारी संस्थांच्या वतीने पुरग्रस्तांसाठी दीड कोटींचा निधी

प्रवीण दरेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी): महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुद्र्ग जिल्ह्यांमधील अनेक क्टूंबं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना उभारी मिळावी, यासाठी मुंबईतील सहकार संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्य निधीसाठी दीड कोटींचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते व मुंबई जिल्हा सहकारी विठ्ठल भोसले, भिकाजी पारले, मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सिद्धार्थ कांबळे, अनिल गजरे, सुपूर्द करण्यात आला.

झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सोनदेव पाटील, विनोद बोरसे,

Earnings per share (of Re. 1 each)

Basic & Diluted



मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी नितीन बनकर, संजय कदम, बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, संचालक संदीप कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवाजीराव नलावडे, अभिषेक घोसाळकर, सुनील आनंदराव गोळे, राऊत. सह्याद्री अतिथिगृह येथे काटकर, जिजाबा पवार,

संचालिका कविता देशमुख, शिल्पा सरपोतदार, कार्यकारी संचालक डी. एस कदम, उप सरव्यवस्थापक संदीप सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, ''जेव्हा मला उत्कृष्ट जयश्री पांचाळ, नंदकुमार संसदपटू पुरस्कार मिळाला, त्यावेळी मुंबईतील सहकारी संस्थांच्या वतीने माझा

(Rs in Lakhs

महत्त्वाचे म्हणजे घेतली,'' असेही दरेकर यांनी सांगितले.

Sr. No. 211 to 215 of the said society and of the face value of Rs. 501-each, (hereinafter for brevity's sake collectively referred to as "the said shares").

The said property actually belongs to LATE MR. MANOJ RAGHUBHAI PATEL, and he has purchased from MR. KIRTI RAMESH PARMAR, therein referred to as the OWNER/VENDOR, duly registered with the Sub-Registrar Vasai-2, CHAPIL No. Vasai-2-3204/2000, dated आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पुरपरिस्थितीचे संकट असल्यामुळे सत्कार PATEL (Daughter of deceased) in car accident, intestate on 21/04/2019, leaving behind him & their One single legal heir daughter namely MS. SHRADDHA MANOJ PATEL.

Now, MS. SHRADDHA MANOJ PATEL (Daughter of deceased) is the only legal heir of करण्यापेक्षा पूरग्रस्तांना सहकार्य करा, असे आवाहन मी केले आहे की, मुंबईतील सहकारी संस्थांनी इतका प्रतिसाद दिला की, तीन दिवसांत दीड कोटींचा निधी जमा करण्यात ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे यांनी १.५ कोटी जमविण्याकरिता विशेष मेहनत

Now, MS. SHRADDHA MANOJ PATEL is the 100% shares of the above said Flat. By virtue of Law of inheritance and The Hindu succession Act 1956, my client MS. SHRADDHA MANOJ PATEL has become sole and absolute owner of the said Property who is entitled to

PATEL, had given her Consent to the said society to transfer his undivided right, title, in 100% shares) of LATE MR. MANOJ RAGHUBHAI PATEL in favour of MS. SHRADDHA

Whoever has any kind of right, title, interest and share in the aforesaid Flat, shall come forwar with their genuine objection along with certified copy of the documents to support her/his/their claim within 15 days from the issue of this Notice, and contact to me at the below mention address. Otherwise it shall be deemed and presumed that my client is entitled to inherit the aforesaid Flat, and all future correspondence shall come in effect in my client favour. And no claim shall be entertained after the expiry of this Notice period.

Date: 14/08/2021 M.M.SHAH Advocate High Court

Shop No.190, Building No.33, J-Avenue, Rustomjee Evershing Global City, Narangi Bye-pass Road, Virar (West) Dist:Palghar-401303.

(रुपये लाखात 'ईपीएस व्यातना'

.०६.२०२० | ३१.०३.२०२१

लेखापरिक्षित

83887.80

(९४०.२०)

३९३.४६

(881.48)

4682.28

3980.89

६९३६५.७०

19.97

(४९५.०३)



नोंदणीकृत कार्यालयः १०७६, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई - ४०००१८, ई-मेल पत्ताः **share@ocl-india.com,** वेबसाईटः www.orianenterprises.com दुरध्वनी क्र.: ०२२-४३२२६६००; फॅक्स क्र.: ०२२ २४९६३०५५ जून ३०, २०२१ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा सारांश

		,	संपलेले त्रैमासिव	5	
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०	
я,		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	
9	कार्यातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	99884.28	93803.99	७८७२.०६	Γ
२	कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा असामान्य बाबींपूर्व)	983.06	६२०.५२	(६२८.९९)	
3	कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा असामान्य बाबींपश्चात)	93304.34	843.08	(६२८.९८)	
8	कालावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा असामान्य बाबींपश्चात)	92634.44	७४.९९	(४९९.६८)	
4	खंडित परिचालनापासून करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	३१.१६	(३७०.२५)	(१०१७.५४)	Г
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ (तोटा) (कर पश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट)	98424.38	(२०९३.७१)	२७०.१५	
l9	सम भाग भांडवल	३१४०.९५	३१४०.९५	३१४०.९५	Г

राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळता गत वर्षाच्या लेखापरिक्षित

ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार)

३ करपश्चात निव्वळ नफा

मूळ आणि सौम्यीकृत प्रति भाग उत्पन्न (ईपीएस) - असामान्य बाबींपूर्व 4.20 (0.33) ٥.२६ 0.96 . (दर्शनी किंमत रु. २/- प्रत्येकी) - अखंडित परिचलनापासून मूळ आणि सौम्यीकृत प्रति भाग उत्पन्न (ईपीएस) - असामान्य बाबींपूर्व (0.82) (0.31) दर्शनी किंमत रु. २/- प्रत्येकी) - खंडित परिचलनापासून जून ३०, २०२१ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिता प्रमुख स्वतंत्र वित्तीय माहिती संपलेले वर्ष 30.08.2029 | 39.03.2029 | 30.08.2020 | 39.03.2029 लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित कार्यातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 0300.60 30002.30 २ करपूर्व नफा

१. वरील विवरण हे सेबी (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सवेंजकडे दाखल करण्यात आलेल्या ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिता अलेखापरिक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाच्या विस्तृत प्रारुपाचा सारांश आहे. लेखापरिक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट्स (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.orianenterprises.com) वर उपलब्ध आहेत.

ऑरिकॉन एन्टरप्राईजेस लिमिटेडकरिता

9३२०४.६७

ATCOM TECHNOLOGIES LIMITED

CIN: L29299MH1983PLC054224

Regd. Office: Flat No 5, Sannidhan, Plot No. 145 Indulal D Bhuva Marg, Wadala Mumbai - 400031 . Tel No: 022-35566211 Email: atcomcs@gmail.com Website: www.atcomtech.co.ir EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

		Quarter ended		
PARTICULARS	30/06/2021	31/03/2021	30/06/2020	31/03/2021
Revenue from Operations	-	-	-	-
Net Profit / (Loss) for the period (before tax				
Exceptional and/or Extraordinary items)	(3.58)	9.41	(7.33)	(5.35)
Net Profit / (Loss) for the period	(3.58)	9.41	(7.33)	(5.35)
Total Comprehensive Income for the period	-	-	-	-
Paid up Equity Share Capital (Face Value of				
Re. 1 each)	1534.00	1534.00	1534.00	1534.00
Other Equity excluding Revaluation Reserves				
Earnings per share (of Re. 1 each)				
(Not Annualised)	(0.002)	0.010	(0.005)	(0.003)
- Basic & Diluted	(0.002)	0.010	(0.005)	(0.003)
	•			•

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021 (Rs in Lakhs)							
	Quarter ended Year ended						
PARTICULARS	30/06/2021	31/03/2021	30/06/2020	31/03/2021			
Revenue from Operations	-	-	-	-			
Net Profit / (Loss) for the period (before tax							
Exceptional and/or Extraordinary items)	(3.58)	9.52	(7.33)	(5.22)			
Net Profit / (Loss) for the period	(3.58)	9.52	(7.33)	(5.22)			
Total Comprehensive Income for the period	-	-	-	-			
Paid up Equity Share Capital (Face Value of							
Re. 1 each)	1534.00	1534.00	1534.00	1534.00			
Other Equity excluding Revaluation Reserves							

Note: 1. The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors approved the above results a heir respective Meetings held on August 13, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaid results.

(0.000)

(0.000)

0.010

2. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2021 filed with the Stock Exchange pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com) and

ww.nseindia.com and the Company's website (www.atcomtech.co.in).

Place : Mumbai Vikram Doshi Chairperson & Managing Director Date : 13/08/2021

राजेंद्र सोमाणी ठिकाणः मुंबई व्यवस्थापकीय संचालक दिनांकः १२ ऑगस्ट. २०२१ (डीआयएन - ००३३२४६५)